

अवरस्तात् (von अवर) adv. P. 5, 3, 29. 41. °स्ताद्वसति, आगतः, रमणी-यम् Sch.

अवरस्पृ (अवरस्, nom. von अवर्, + परः; Padap.: अवरस्पृ) adj. der hintere voran, verkehrt, verworren VS. 30, 19.

अवरहृत् (von 1. अव + हृत्) P. 5, 4, 81. Vop. 6, 81.

अवरार्थ (अ + अर्थ) m. der geringste Theil, das Minimum: द्युवरार्थ zum Mindesten zweisilbig P. 5, 4, 57. Nach den Sch.: dessen Hälfte zum Mindesten zweisilbig ist (द्युवरा + अर्थ). अवरार्थम् adv. in einer bestimmten Folge der Theile, successiv: सकृत्कर्म पितृणामवरार्थं देवानाम् Kauç. 1. अवरार्थतः adv. von unten her: अवरार्थतश्च एव परार्थतश्च परिगच्छ CAT. Br. 9, 1, 2, 16.

अवरार्थ्य (von अवरार्थ) P. 4, 3, 5. 1) adj. auf der unteren (näheren) Seite befindlich: अभिवै पश्चावरार्थ्यो विसुः परार्थ्यः CAT. Br. 3, 1, 3, 1. 5, 2, 3, 6. von unten anfangend: एष क्षावरार्थ्यो भूमा यदेका च दशा च CAT. Br. 9, 1, 2, 16. Uebertr. in अनवरार्थ्य (s. d.) — 2) n. das Mindeste, Minimum: दशग्रावरार्थ्या दत्तिणा Kauç. 82. Vgl. अवर् 1, e. und अवरार्थ.

अवरिका = अवारिका ÇKDra. u. अवारिका.

अवरीण (von अवर्) adj. erniedrigt, getadelt AK. 3, 2, 43. — Vgl. अधरीण.

अवरीयं (3. अ + व०) m. N. pr. ein Sohn des Manu Sāvarṇa HARIV. 463.

अवरुद्धि (von रुद् mit अव) f. Festhaltung, Inbeschlagnahme, Gewinnung, stets im dat.: शैक्ष्याणां वीर्याणामवरुद्धौ Ait. Br. 1, 12. सर्वेषां कामानामवरुद्धौ 2, 17. 8, 27. CAT. Br. 2, 1, 4, 7. 3, 4, 15. 3, 2, 4, 33. u. s. w.

अवरुद्धप् (अ + दृ०) adj. f. अ उngestalt, ausgeartet: या ते दीप्तिरवरुद्धपा जातवेदः Kauç. 130.

अवरेण (instr. von अवर्) unter, mit dem acc.: यश्चैतं परेणापो याम्यावेण CAT. Br. 7, 1, 1, 24.

अवरोक्तिन् (von रुच् mit अव) adj. glänzend, scheinend: श्रूता अवरोक्तिः: weissglänzend, viell. röthlichweiss VS. 24, 6.

अवरोक्तक (अव + रो०) m. Appetitosigkeit Suçr. 2, 214, 5.

1. अवरोध (von रुध् = रुक् mit अव) m. 1) Bewegung nach unten, Senkung: अच्युतो इयं रोधावरोधाद्युवो राष्ट्रे प्रतितिष्ठति Kauç. 98. — 2) Senker, Wurzeltrieb; von den Lustwurzeln des indischen Feigenbaums Ait. Br. 7, 30. den Ausläufern der Dūrvā (*Cynodon dactylon*) 8, 8. Vgl. अवरोहृ.

2. अवरोध (von रुध्) m. 1) Hemmung, Verhaltung, Störung Suçr. 2, 32, 11. 266, 21. यतः प्राणाव० Mrkka. 1, 2. तपोवनाव० Çik. Ch. 41, 6 (v. I. उपरोध). — 2) Einschliessung, Belagerung: डुर्गाव० Hit. 102, 1. 104, 4, 6. — 3) Verhüllung (तिरोधन) H. an. 4, 147. Med. dh. 39. — 4) der Hemmende, Wächter Suçr. 1, 89, 4. — 5) königliches Gynaecium, die Weiber des Königs (pl.) AK. 2, 2, 14. H. 727. an. Med. R. 1, 3, 28. परदारवरोधस्य मुत्स्य च निरीताणम् 5, 14, 56. Ragh. 1, 32. 4, 68. 87. 6, 48. 16, 58. KUMĀRAS. 7, 73. राजावरोधानाम् KATH. 12, 55. अवरोधगृहं Çak. 100, 139. der königliche Palast H. an.

अवरोधक (wie eben) adj. im Begriff einzuschliessen, zu belagern, mit dem acc.: कस्यचित्वा कालस्य संकाश्यादगतः पुरात्। मुघन्वा वीर्यवा-व्राजा मिथ्यलामवरोधकः || R. 1, 71, 16.

अवरेऽथन् (von रुध् = रुक् mit अव) n. absteigende Bewegung, das Absteigen (Gegens. उद्ग्राधनः): संवत्सरस्य Ait. Br. 4, 4.

2. अवरेऽथन् (von रुध् mit अव) n. 1) Belagerung: लङ्घाव० R. 4, 3, 33. — 2) ein verschlossener, geheimer Ort, das Innerste: दिवः RV. 9, 113, 8. — 3) Gynaecum AK. 2, 2, 11. H. 727.

अवरोधिक (von 2. अवरोध) m. Aufseher eines Gynaecums H. 726.

अवरोहृ (von रुक् mit अव) m. 1) das Herabsteigen Trik. 3, 3, 455. H. an. 4, 336. Med. h. 27. — 2) das Aufsteigen (? अरिहृ) Med. — 3) Senker, Wurzeltrieb; von den Lustwurzeln des ind. Feigenbaums AK. 2, 4, 4, 11. तरोराङ्गे H. an. Kauç. 57. अवरोहृशताकोणी वरमासाय तस्यतुः R. 2, 82, 96. = लतोदम् Trik. H. an. 4, 335. Med. h. Vgl. 1. अवरोध 2. — 4) Himmel Trik. 1, 1, 4. 3, 3, 455 (lies त्रिदिवे).

अवरोहृक (wie eben) s. अश्वावरोहृक.

अवरोहणा (wie eben) n. das Herabsteigen KAT. Çr. 18, 3, 9. व्योमाव० das sich-vom-Himmel-Herablassen KATH. 20, 179.

अवरोहृक्त (von अवरोहृ) gaṇa बलादि. m. der indische Feigenbaum; vgl. अवरोहिन्.

अवरोहृशापिन् (अ + शा०) m. der indische Feigenbaum Rāgān. im ÇKDra.

अवरोहिका (von अवरोहृका) f. N. eines Strauchs, *Physalis flexuosa L.* (अश्यगन्धालता), Rāgān. im ÇKDra. — Vgl. अश्वारोहा, अश्वावरोहिका.

अवरोहित (von रुक् mit अव) gaṇa उत्करादि; davon adj. तेषैषं nach P. 4, 2, 90.

अवरोहिन् (von अवरोहृ 3.) gaṇa बलादि. m. der indische Feigenbaum Rāgān. im ÇKDra.

अवरचस् (3. अ + व०) adj. unansehnlich, unbedeutend AV. 4, 22, 3. — 2) ohne die heilige Würde ब्रह्मवर्चस् CAT. Br. 5, 2, 5, 12.

अवर्दिवयस् (3. अ + व० von वर्त्) adj. der Etwas nicht hindert, nicht hindern kann: तुराणामतुराणां विशामवर्जुवीणाम्। सुनेतु विश्वतो भगो अतर्हृत्यं कृतं मर्मे || AV. 7, 8, 2.

1. अवर्पा (3. अ + वर्णा) m. Vorwurf, Tadel AK. 1, 1, 5, 13. H. 271. सोऽन् न तत्पूर्वमवर्पामीशे Ragh. 14, 38. न चावदद्वर्तुरवर्पण् 57.

2. अवर्पा (wie eben) adj. ohne Merkmale Çvetâçv. UP. 4, 4.

अवर्तन (अर्थात्?) N. pr. einer Weltinsel Bhāg. P. in VP. 173, N. 3.

अवर्तमानं (3. अ + व०) संज्ञायाम् gaṇa चार्वादि.

अवर्ति (von अर्त् mit अव) f. Herabgekommenheit, Not, Mangel: किमङ्ग वा प्रत्यवर्तिं गमिष्ठाकृविप्रासः RV. 1, 118, 3. अवर्त्या श्रुन आक्षाणि पैषे 4, 18, 3. AV. 4, 34, 3, 9, 2, 3, 4, 17, 12, 2, 35. 5, 36. आर्तिरवर्तिर्निर्वर्तिः 10, 2, 10. — VS. 30, 12 hat अवर्तति.

अवर्त्र (3. अ + व०) adj. nicht umwendend RV. 6, 12, 3.

अवर्धमानं (3. अ + व०) संज्ञायाम् gaṇa चार्वादि.

अवर्मन् (3. अ + व०) adj. ohne Rüstung AV. 11, 10, 23.

अवर्य (von अवर) अवर्यति niedriger werden (?) gaṇa कण्डादि.

अवर्ष (3. अ + वर्ष) m. Mangel an Regen, Dürre R. 3, 33, 28. 6, 9, 38.

अवर्षण (3. अ + व०) n. dass. VET. 27, 2.

अवर्षुक (3. अ + व०) adj. nicht regnend: वृष्टिं तदेष्यधिर्मिना कृष्टा-दवर्षुको ह स्यात् CAT. Br. 12, 1, 1, 3.

अवर्ष्ण (3. अ + व०) adj. im regenlosen, heißen Wetter thätig VS. 16, 38